

### RHI MAGNESITA INDIA LTD.

19<sup>th</sup> & 20<sup>th</sup> Floor, DLF Square, M-Block, Phase II, Jacaranda Marg, DLF City, Gurugram, Haryana 122002 T +91 124 4299000 E corporate.india@rhimagnesita.com www.rhimagnesitaindia.com

### 13 August 2025

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001, India

BSE Scrip Code: 534076

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400 051, India

**NSE Symbol: RHIM** 

Total no. of pages including covering letter 3

Sub: Intimation of newspaper publication of the Company

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulations 30, 33, and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, we wish to inform you that the Company has published the extract of its Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30 June 2025, which were approved by the Board of Directors at their meeting held on 8 August 2025.

The said financial results have been published in the following newspapers:

- 1. Business Standard (English), Mumbai Edition 9 August 2025
- 2. Pratahkal (Marathi), Mumbai Edition 9 August 2025

The advertisement includes a Quick Response (QR) code and a weblink to access the complete financial results for the said period. Copies of the newspaper advertisements are enclosed herewith for your reference.

Kindly take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully

For RHI Magnesita India Limited

Sanjay Kumar

**Company Secretary** 

(ICSI Membership No.-A17021)

CIN: L28113MH2010PLC312871

PR 359179 Rural

Development(25-26).D



# Muthoot Homefin (India) Ltd. Corporate Office: Unit No. 19-NE, 19th Floor, The Ruby, Senapati Bapat N

POSSESSION NOTICE (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) Whereas, the undersigned being the Authorized Officer of Muthoot Homefin (India) Ltd. (MHIL) under the Whereas, the undersigned being the Authorized Officer of Muthoot Homefin (India) Ltd. (MHIL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Muthoot Homefin (India) Ltd. for an amount as mentioned herein under with interest thereon. amount as mentioned herein under with interest thereon

The Borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to

ı	rea	eem tne secured assets			
No. Co-Borrower(s)/ Loan Account No./Branch				Date of Demand Notice & Total Outstanding Dues (Rs.)	Posse- ssion Taken Date
D Sa D Su D Su		Dnyaneshwar Dhudaku Surwade/ Sangita Dnyaneshwar Surawade/ Sagar Dnyaneshwar Surawade/ 018- 01800365/ Jalgaon	All That Piece And Parcel of Block No. 1, On Plot No. 1 Admeasuring Area 41.83 Square Meters Out of Total Admeasuring Area 134.40 Square Meters, Corresponding Grampanchayat Milkat No. 2453 In The Scheme Known As Ramkrishna Hari Park Gat No. 218 Situated At Village Shirsoli Pra. Bo. Taluka And Dist. Jalgaon And Bounded (As Per Technical Report) As Follows- East- By Block No. 2 & 9 Meter Road, West- By Gat No. 232, North- By Road, South- By Block No. 3 & Plot No. 2.	20-May-2025/ Rs. 6,77,594/- Rupees Six Lakh Seventy Seven Thousand Five Hundred Ninety Four Only.	7th Aug' 2025
ı					

### **GILLETTE INDIA LIMITED**

CIN: L28931MH1984PLC267130

Regd Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai – 400099 Tel: (91-22) 6958 6000; Fax: (91-22) 6958 7337;

> Email ID: investorgil.im@pg.com; Website: in.pg.com **NOTICE**

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Tuesday, September 2, 2025, at 11.00 a.m., through Video Conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, without the physical presence of members, at a common venue, to transact the business set out in the Notice calling the AGM.

In accordance with the circular issued by the Securities Exchange Board of India (SEBI) vide its Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/2024/133 dated October 3, 2024, the Notice along with Annual Report is being sent electronically to those Members who have registered their e-mail addresses. The electronic dispatch of Annual Report to Members was completed on August 8, 2025. The copy of the Notice along with the Annual Report is available on the Company's website: in.pg.com as well as on the websites of BSE Limited at www.bseindia.com and National stock Exchange of India Limited at www.nseindia.com

Instructions for joining the AGM through VC are provided in the notice convening the AGM. Participation of members through VC/OAVM will be reckoned for the purpose of quorum for the AGM as per section 103 of the Companies Act, 2013.

All documents referred to in the Notice will also be available for electronic inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send an email to investorgil.im@pg.com.

NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Wednesday, August 27, 2025, to Monday, September 2, 2025 (both days inclusive), for the purpose of determining the names of Members eligible for final dividend on Equity Shares, if declared at the 41st AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The remote e-voting period commences on Thursday, August 28, 2025 at 9:00 a.m. and ends on Monday, September 1, 2025 at 5:00 p.m. During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on Tuesday, August 26, 2025, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, he shall not be allowed to change it subsequently. The Company has appointed MK Saraf & Associates LLP, Practicing Company Secretaries, represented by Mr. Kamalax Saraf, Practicing Company Secretary, Proprietor, to act as the Scrutinizer, for conducting the scrutiny of the votes cast.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Tuesday, August 26, 2025, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM and voting thereafter. Instructions and procedure for e-voting are set out in the notice of the AGM. Those who have not registered their e-mail addresses, for e-voting may follow the instructions mentioned below:

- In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card). AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to <a href="mailto:investorgil.im@pg.com">investorgil.im@pg.com</a>;
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to evoting@ nsdl.co.in.

In case of any queries, on e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to evoting@nsdl.co.in

Shareholders who would like to express their views/have questions, may register themselves as a speaker by sending their request in advance mentioning their name, demat account number/ folio number, e-mail id, mobile number at investorgil.im@pg.com from the date of this notice upto August 29, 2025 (5:00 p.m. IST). Those members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers and questions depending on the availability of time for the AGM.

By Order of the Board

Place: Mumbai

Date: August 9, 2025

Place: Mumbai Flavia Machado Date: August 9, 2025 **Company Secretary**  MAHAGENCO

Basic and Diluted (After Dividend)

Date: 8th August 2025

### **E-TENDER NOTICE**

E-Tenders are invited on line from experienced and reputed Manufacturers/Suppliers/Contractors for the supply orks of following at Gas Turbine Power Station, Uran

WOING OF IGHOV	ing at odd raibino'r owor cladon, oran.			
e-Tender / RFx No.	Description	Estimated Cost / EMD (Rs.)	Sale Period	Last date of submission (up to 11:00 hrs)
RFx No. 3000060829	Work of installation of LP Evaporator headers for A2 WHR boiler (MR12016) at GTPS, Uran.	189.27 Lakhs 192,770/-	09.08.2025 To 17.08.2025	18.08.2025

Tender Cost Rs.1180/- for all tenders. Tender cost and EMD to be paid online only. Tenders are available for sale on ou vebsite from dt. 09.08.2025 for more details, please visit our website https://eprocurement.mahagenco.in. Contact Details:- EE (P&C) - 91-9167007841. Vendors are requested to register their firms for E-Tendering, Please og on to our website https://eprocurement.mahagenco.in

Chief Engineer GTPS Uran

### **VIVID GLOBAL INDUSTRIES LIMITED** CIN NO. L24100MH1987PLC043911

Regd. Office: D-21/1, MIDC Tarapur Via Boisar, Dist. Palghar, Mah UNAUDITED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2025

(Rs. In Lakhs) PARTICULARS **Quarter Ended** Year Ended 31st **Quarter Ended** 30th June 2025 March 2025 30th June 2024 (Unaudited) (Audited) (Unaudited) Total Income From operations 1.067.12 4.163.37 1.332.06 Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items) 14.58 53.33 6.67 6.67 Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items) 14.58 10.53 38.58 4.81 Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items) 4.81 Total comperehensive income for the period (Comprising profit/loss) for 10.53 38.58 the period (after tax) and Other comperenhensive Income (after tax)) 456.44 456.44 456.44 Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each) Reserves (excluding Revaluation Reserve) 1,082.51 1,071.99 1,038.22 Earnings per share in Rs. (Face value of Rs. 5 each) 0.05 0.12 0.42 Basic 0.12 0.42 0.05 Diluted

The above is an extract of the detailed format for the guarter ended 30th June 2025 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and other disclosure requirements) Regulation 2015. The full format of the Quarterly/ twelve nths financial results are available on the stock exchanges websites i.e. Bombay stock exchange & National stock ex

0.12

- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other Relevant financial item due to change in acco shall be disclosed by means of a footnote
- Exeptional and/or Extraordinary items adjusted in the statement of profit and loss in accordance with the Ind AS rules / AS rule whichever applicable



By order of the Board

0.42

0.05

SUMISH S. MODY

### PROCTER & GAMBLE HYGIENE AND HEALTH CARE LIMITED

CIN: L24239MH1964PLC012971

Registered Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400 099 Website: in.pg.com; Email id: investorpghh.im@pg.com Contact nos.: (91-22) 6958 6000 +91 8657512368

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS

Sub: Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF

Pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read along with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules") notified by the Ministry of Corporate Affairs ("MCA") on 28th February, 2017, the Company is required to transfer all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund Suspense Account ("IEPF Suspense Account") with one of the Depository Participants to be identified by the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority")

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicating individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the DEMAT Account of the IEPF Authority, at their latest available address registered with the Company and has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to the DEMAT Account of the IEPF Authority on its website at in.pg.com

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by December 15, 2025, or such other date as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in IEPF Rules, transfer the shares to the DEMAT Account of the IEPF Authority by the due date as stipulated in IEPF Rules, without any further notice as per procedure stipulated in IEPF Rules which are as under:

- In case shares held in physical form: by issuance of duplicate share certificate(s) and thereafter by informing the depository by way of corporate action to convert the duplicate share certificate into DEMAT form and transfer in favour of the IEPF Authority
- ii) In case shares are held in demat mode: by informing the depository by way of corporate action where the shareholders have their accounts for transfer of the shares in favour of the IEPF

The Concerned shareholders may note that, upon such transfer, they can claim the said share(s) along with the dividend(s) from IEPF Authority after following the procedure prescribed under IEPF Rules. No claim shall, however, lie against the Company in respect of the said unclaimed dividends and the shares transferred as above

For any queries on the subject matter, you may write/contact to the Company's Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited, C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai 400 083 Tel No: +91 22 49186000 Fax: +91 22 49186060, e-mail : rnt.helpdesk@in.mpms.mufg.com and/or to the Company at abovementioned registered office.

By Order of the Board

Ghanashyam Hegde **Director & Company Secretary** 

ecurities from the said original lender.

date of payment within 60 days from the date of notice.

the said rules on 6th day of August , 2025

terest expenses, costs, charges, etc.

# ग्रामीण विकास विभाग

झारखण्ड राज्य जलछाजन मिशन झारखण्ड मंत्रालय, एफ एफ पी. भवन, धुर्वा, राँची फोन नः 0651-2446217, 2446019,2401974 (Tele/Fax) E-mail Id: rddjharkhand.slna@gmail.com

पत्रांक-07 (SLNA-JSWM) 2021 ग्रा0वि0/05 रांची. दिनांक—06.08.202**5** 

सुचना

एतद् द्वारा सूचित किया जाता है, कि झारखण्ड राज्य जलछाजन मिशन ग्रामीण विकास विभाग, झारखण्ड, राँची द्वारा योग्य एजेन्सियों के चयन हेतु Expression of Interest (EoI) **PR** 348819 Rural Development (24-25)#D के माध्यम से विभिन्न समाचार पत्रों (हिन्दी एवं अग्रेंजी) में प्रकाशित की गई थी, जिसे अपरिहार्य कारणों से रद्दं किया जाता है।

(सनील कमार सिन्हा). प्रशासी पदाधिकारी, झारखण्ड राज्य जलछाजन मिशन. ग्रामीण विकास विभाग, झारखण्ड सरकार

IN THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH CA(CAA)/149/MB-IV/2025
IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER

APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 AND
IN THE MATTER OF THE SCHEME OF ARRANGEMENT BETWEEN SANVIJAY ROLLING AND

ENGINEERING LIMITED AND SANVIJAY VENTURES PRIVATE LIMITED AND THEIR RESPECTIVE
SHAREHOLDERS AND CREDITORS ("SCHEME")

SANVIJAY ROLLING AND ENGINEERING LIMITED, a company incorporated under the provisions of the Act, having corporate identity number U27100MH1987PLC045013 and having its registered office Plot No. 9, Imamwada Road Nagpur, Nagpur 440 018, Maharashtra, India

Company / Demerged Company

NOTICE AND ADVERTISEMENT OF THE MEETINGS OF THE SECURED CREDITORS AND UNSECURED CREDITORS OF SANVIJAY ROLLING AND ENGINEERING LIMITED ("COMPANY" NOSTICE is hereby given that by an orders dated July 03, 2025 ("Tribunal Order"), the Mumbai Bench of the National Company Law Tribunal ("Tribunal") has directed the meetings to be held of the Secured Creditors and Unsecured Creditors of the Company ("Meeting"), for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s), the matter of Scheme of Arrangement between Sanvijay Rolling And Engineering Limited AND Sanvijay Ventures Private Limited AND their respective shareholders and creditors ("Scheme") under Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act").

In pursuance of the Tribunal Order and as directed therein, and in compliance with the applicable provisions of the Act, further notice is hereby given that meetings of the Secured Creditors and Unsecured Creditors of the Company shall be held at Plot No. 9, Imamwada Road Nagpur, Nagpur 440 018, Maharashtra, India on Friday, September

Imamwada Road Nagpur, Nagpur 440 018, Maharashtra, India on Friday, September 12, 2025 at 02.00 p.m. (IST) and 11.00 a.m. (IST), respectively, for the purpose of seeking approval to the Scheme as set out in the Notice of Meeting.

seeking approval to the Scheme as set out in the Notice of Meeting.

Notice of the Meeting along with a copy of the Scheme, Statement under Section 230 read with Section 102 and other applicable provisions of the Act and Rule 6 of the Companies (Comprises, Arrangements and Amalgamation) Rules, 2016 ("CAA Rules") and a prescribed Form of Proxy, have been sent to all the Secured Creditors and the Unsecured Creditors by e-mail to their respective email address as per the records of the Unsecured creditors by e-mail to their respective email address as per the records of the Company or by speed post or courier or by air mail or registered post acknowledgement due, as the case maybe, to those Secured Creditors and the Unsecured Creditors whose email address are not available with the Company. Notice of the Meeting along with a copy of the Scheme, Statement under Section 230 read with Section 102 and other applicable provisions of the Act and Rule 6 of the CAA Rules and a prescribed Form of Proxy, can also be obtained free of charge by emailing to Ms. Simona Shah at sc@anvillay. Company situated

Nulsa and a prescribed Form of Proxy, can also be obtained free of charge by emailing to Ms. Simona Shah at sc@sanvijay.com or at the registered office of the Company situated at Plot No. 9, Imamwada Road Nagpur, Nagpur 440 018, Maharashtra, India between 10:30 a.m. to 6:00 p.m., on all business working days up to the date of the Meeting. Persons entitled to attend and vote at the respective Meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Company not later than 48 hours before the Meeting.

The Tribunal has appointed CA Rahul Drolia, shall be the Chairperson for the Meeting and CA Rayal Shah Practicing, Chartered Accountant to be the Scrutinizer for the

and CA Keval Shah, Practicing Chartered Accountant to be the Scrutinizer for the Meeting. The abovementioned Scheme, if approved by the Secured Creditors and Unsecured Creditors at their respective Meeting, will be subject to the subsequent sanction of the Tribunal and such other approvals, permissions and sanctions of regulatory or other authorities, as may be necessary

August 09, 2025

Rahul Drolia Chairperson appointed for the Meeting

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate for **200** shares bearing Equity certificate Nos. **5527** and Distinctive Nos. **30212653** to 30212852 under the folio no. 03476707 of Jitratech Cement Ltd. standing in the names of Dr. Dinesh Mohan Saxena and Vijay Lakshmi Sxena have been lost or mislaid and he undersigned has applied to the company o issue duplicate certificates for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our registrar. KFin Technologies Limited Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial Distract, Hyderabad-500032 within one month from this date else the compa will proceed to issue duplicate certificate.

Dinesh Mohan Saxena

Date: 09/Aug/2025 Vijay Lakshmi Saxena

**PUBLIC NOTICE** 

1333115 and Distinctive Nos. 265816 to 266065, 140194511 to 140194760, 574176041 to 574176540, 616793841 to 616794340 & 1392275629 to 1392276378 under the folio no. 03476707 of Larsen & Toubro Ltd. standing in the names of Dr. Dinesh Mohan Saxena and Vijay Lakshmi Sxena have been lost or mislaid and the ndersigned has applied to the company to Any person who has any claim in respect o the said shares should write to our registrar, **KFin Technologies Limited.** Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial Distract, yderabad-500032 within one month from this date else the company will proceed to ssue duplicate certificates

Date: 09/Aug/2025 Vijay Lakshmi Saxena

### C-Wing in Mira Sagar Co-operative Housing

undersigned within 7 days from the date o

publication of this notice of his such claim i

any, with all the supporting documents. No claim/s of such person/s, shall be

entertained and treated as warrow binding on my clients after lapse of 7 days.

Sd/

Advocate A/703, Ashok Enclave CHSL, Chincholi

Dated: 09.08.2025 / Place: Mumbai

Bunder Link Road Junction d – West, Mumbai – 400064

Abhishek Baragra

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client Mr. Mukesh Ram Madrecha intends to purchase a Flat no. 603, 6th Floor Society Limited, situated at Ramdev Park Road, Off Mira Bhayander Road, Mira Road-East, Thane-401107 currently owned and occupied by Ms. Shikha Dhariwal D/o /irendra Singh. Any persons/s, Bank/s, Financial Institution/s having any claim or right in respect of the aforesaid Flat/property by way of inheritance, share, sale, mortgage, lease lien, license, gift, possession o encumbrance howsoever or otherwise is hereby called upon to intimate the

NOTICE is hereby given that the Certificates for 2250 shares bearing Equity certificates Nos. 5515, 189521, 318609, 423305 &

Dinesh Mohan Saxen

Bldg No. 2, Unit No. 201-202 & 200A-200B, Gr. Floor,

Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road,

(India) Limited Chakala, Andheri (East), Mumbai-400 093.

**POSSESSION NOTICE** 

[Under Rule 8(1) Security Interest (Enforcement) Rules, 2002]

(For immovable property)

ASREC (India) Limited acting in its capacity as trustee of ASREC PS-12/2020-21 Trust ha

vide a registered assignment agreement dated 25th March 2021 entered with **Bharat Co**operative Bank Ltd., the original lender has acquired the secured debt with underlying

The Authorised Officer of Asrec (India) Ltd in exercise of powers conferred under section

13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand otice dated: 03.06.2024 Ref No. ASREC/SARFAESI//NS/2024-25/325 calling upon the

Borrower/Joint-Borrowers/Co-Borrower/ Mortgagor /Guarantor Mrs. Nilima Rameshwa

Sambari & Mr. Rameshwar Sarvadaman Sambari (herein under referred to as "borrower"

and **Mr. Jaswanil Sarvadaman Sambari** (herein under referred to as "guarantor") to repa he amount in Housing, Loan Account No. 003133330000413 for Rs. 1.00.75.147=00

(Rupees: One Crore Seventy-Five Thousand One Hundred Forty-Seven Only) and Vehicle

Loan Account No. 003133420065807 for Rs.42,67,169=00 as on 31.05.2024 together

with further interest, expenses, costs, charges thereon with effect from 01.06.2024 till the

Pursuant to Assignment Agreement dated 25.03.2021 ASREC (India) Ltd., has acquired th financial assets of aforesaid borrower from Bharat Co-operative Bank Ltd., with all rights

title and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFAES

The Borrower/Joint-Borrower/Co-Borrower / Mortgagor/Guarantors having failed to repay

the amount, notice is hereby given to the Borrower/Mortgagor/Guarantors and the public in

general that the undersigned being the Authorized Officer of ASREC (India) Limited as

secured creditor has taken Physical Possession of the property described herein below in

exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with th

property and any dealings with such property will be subject to the charge of the ASREC

(India) Limited, for an amount totally aggregating to Rs.1,43,42,316/- (Rupees: One Crore

Forty-Three Lac Forty-Two Thousand Three Hundred Sixteen Only) together with further

The borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section 13 of the Act, i

### PUBLIC NOTICE

**NOTICE** is hereby given that our client, Abu Sufiyan Ishtiyaqueahmed Shaikh, has agreed o purchase and acquire the said Premises more particularly described in the Schedule hereunder written ("said Premises") from Mrs. Sabah Hanif Kapadia vide Agreement fo Sale dated 11th July 2025 registered under All persons/entities having any right title

claim, benefit, demand or interest in respect o the said Premises or any part thereof by way o erm-sheet, letter of allotment, reservation sale, exchange, let, lease, tenancy, occupancy license, assignment, mortgage, inheritance bequest, succession, gift, lien, charge maintenance, easement, trust, possession family arrangement/settlement, Decree of Order of any Court of Law, contracts, agreements, writings, development rights partnership or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known i writing along with documentary evidence to the undersigned at their office at Apex Chambers, 2nd & 3rd Floor, 75, Janmabhoom Marg, Fort, Mumbai - 400 001 and email address at admin@alpindia.com within 15 (Fifteen) days from the date of the publication of this public notice, failing which the claim/s if any shall be deemed to have been waived

### : SCHEDULE ABOVE REFERRED TO : (Description of the said Premises)

wnership Premises being Shop No. 99 dmeasuring approximately 260 square fee built up area equivalent to approximately 24.161 square meters built up area with a lof admeasuring approximately 90 square fee built up area equivalent to approximately 8.36 square meters built up area on the ground flooi of building known as Heera Panna standing or piece and parcel of Plot of Land bearing Plo No. 738 (part) of Malabar Cumballa Hil Division situated at Haji Ali Corner, Bhulabha Desai Road. Mumbai 400026 in the registration district of Mumbai City along with nembership of Heera Panna Shopping Centre Co-operative Premises Society Limited bearing Regn. No. MUM/WD/GNL/(0)/8793 dated 28.8.2018 previously part of Heera Panna Co-operative Housing Society Limited bearing Regn No. BOM/WD/HSG/TC/376/85 36, represented by twenty shares bearing distinctive numbers 1841 to 1860 (both nclusive) comprised in share certificate

> For M/s. Apex Law Partners Nidhi Salian

## RHI MAGNESITA INDIA LIMITED

CIN: L28113MH2010PLC312871

Regd. Office: Unit No.705, 7th Floor, Lodha Supremus, Kanjurmarg Village Road, Kanjurmarg (East), Mumbai, Maharashtra - 400042 Phone No: +91-22-66090600; Fax No: +91-22-66090601 Email: corporate.india@rhimagnesita.com; Website: www.rhimagnesitaindia.com



### Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2025

							(All Amount in Rs. Lakhs, unless otherwise stated)			
		Standalone				Consolidated				
01		Quarter	Quarter	Quarter	Year	Quarter	Quarter	Quarter	Year	
SI. No.	Particulars	ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended	
NO.	0.	June	March	June	March	June	March	June	March	
		30, 2025	31, 2025	30, 2024	31, 2025	30, 2025	31, 2025	30, 2024	31, 2025	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from operations	80,526.92	75,545.42	70,115.48	289,186.01	96,031.56	91,796.80	87,875.89	367,449.50	
2	Net Profit for the period	6,233.43	5,080.76	10,912.05	30,086.34	4,792.98	3,782.74	9,814.49	26,265.81	
	(before Tax, Exceptional and Extraordinary item#)									
3	Net Profit for the period	4,654.03	3,639.28	8,164.04	22,300.29	3,526.79	3,618.21	7,288.06	20,251.28	
	(after Tax, Exceptional and Extraordinary item#)									
4	Total Comprehensive Income for the period	4,646.41	3,592.13	8,162.47	22,269.78	3,518.68	3,523.60	7,286.33	20,172.82	
	[Comprising Profit for the period (after tax) and									
	Other Comprehensive Income (after tax)]									
5	Equity share capital (Face value Re. 1/- per share)	2,065.01	2,065.01	2,065.01	2,065.01	2,065.01	2,065.01	2,065.01	2,065.01	
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown				405,480.85				397,796.52	
	in the Audited Balance Sheet of the previous year									
7	Basic and Diluted earnings per equity share	2.25	1.76	3.95	10.80	1.71	1.75	3.53	9.81	
	(Face value of Re. 1 each share) (Rs.) ##									

Notes to unaudited financial results:

- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and www.nseindia.com, and on the Company's website: www.rhimagnesitaindia.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.
- # The Company does not have any exceptional and extraordinary item to report for the above periods ##EPS is not annualised for the quarters ended June 30, 2025, March 31, 2025 and June 30, 2024



Chairman, Managing Director & CEO

**Description of Property** 

spect of time available, to redeem the secured assets

Flat No.407 & 408, totally admeasuring 1104 sq.ft. carpet area equivalent to 102.56 Sq . mtrs. carpet area along with attached terrace, admeasuring about 99.88 sq.ft. equivalent to 9.28 sq.mtrs on the 4thFloor in 'B' Wing of "Coral Residency constructed on land bearing Survey No.253 (859), Hissa No.18/4, 18/5, 18/6 & 18/7 situated at Near Saiai Temple, Dr.Nandu Vaze Road, Dhuriwada Village, Taluka Malwan, District Sindhudurg - 416 606, owned by Mrs. Nilima Rameshwa

Place: Malwan

Date: 06.08.2025

Authorized Officer

ASREC (India) Limited

(I.N.Biswas)

Date: August 8, 2025

Place: Gurugram


For & on behalf of the Board of Directors Parmod Sagai (DIN - 06500871)

number 93 issued by the Society. Dated this 9th day of August 2025

# पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे

नवी मुंबई महापालिका आयुक्तांचे आवाहन

(वार्ताहर) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने वर्षभरातील सर्व सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या सुचनांचे काटेकोर पालन करून सण-उत्सव हे निसर्गाला पुरक आणि भूमी, वाय, अग्नि, जल, आकाश या नैसर्गिक पंचतत्त्वांचे रक्षण व संवर्धन करत साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अनुषंगाने यावर्षी २७ ऑगस्ट श्रीगणेशोत्सवास प्रारंभ होत असून, विघ्नहर्ता श्रीगणरायाचा उत्सव हा प्रदूषणाचे विघ्न करून पर्यावरणशील पद्धतीने 'इकोफ्रेंडली' साजरा करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले



महापालिका आयुक्तांनी यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. श्रीगणेशमूर्ती बहुतेकदा चिकणमाती, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी), प्लास्टिक यांसारख्या साहित्यापासून बनवल्या जातात. सजवण्यासाठी विषारी रंगांचा वापर होतो. या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर हे रंग

नाही, परिणामी पर्यावरणाचे प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे

सजावटीसाठी थर्माकोल शीट्स आणि प्लास्टिकपासून बनविलेल्या अविघटनशील साहित्याचा पर्यावरणावर दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे सजावटीत थर्मीकोल व प्लास्टिकचा वापर टाळून कागद, पुठ्ठा आणि कापडाचा वापर करावा. या संदर्भात नवी मुंबई महापालिकेच्या सीबीडी बेलापूर येथील कपडा पुनर्वापर प्रकल्पात आकर्षक सजावट साहित्य तयार करण्यात आले आहे. हे साहित्य नागरिकांना महापालिका मख्यालय आठही विभागीय कार्यालयांमधील विशेष स्टॉलवर सहज उपलब्ध होईल. नागरिकांनी

याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.उत्सवांदरम्यान डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आरोग्यास हानीकारक आहे. निवासी भागात सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ५५ डीबी आणि रात्री १० ते मध्यरात्री ४५ डीबी जास्त आवाज नसावा. मध्यरात्रीनंतर वापर करण्यास सक्त मनाई आहे. मुंबई महानगरपालिकेने जलप्रदूषण कमी करण्यासाठी सर्व विभागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. सहा फूट उंचीपेक्षा कमी असलेल्या सर्व मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, असे निर्देश दिले आहेत. महापालिका आठही विभाग कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील मैदाने, मोकळ्या जागा, मोठ्या सोसायट्या अशा विविध सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची

जलप्रदूषण टाळण्यासाठी याच कृत्रिम तलावांचा वापर करावा, यासाठी महापालिकेकडन जनजागृती करण्यात येत आहे.या जनजागृती मोहिमेत सामाजिक जबाबदारी म्हणून विविध स्वयंसेवी आणि कृतीशील नागरिकांनी पुढाकार घेऊन सक्रिय सहभाग घ्यावा विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांचा वापर करावा, असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे वसुंधरा अभियान ५.०', सर्वेक्षण २०२५' आणि 'स्वच्छ वायू सर्वेक्षण अभियान' अंतर्गत प्लास्टिक व थर्मोकोलमुक्त प्रदूषणमुक्त, फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन आले आहे

# वीजचोरीचा अजब प्रकार! पुण्यातील एका उद्योजकाला

मात्र

वापः

१९ लाखांचा दंड

वीजचोरीचे प्रकार काही

नवीन नाहीत. आकडे टाकून

वीज चोरणे हेही अनेकदा

औद्योगिक ग्राहकाने

आधुनिक तंत्रज्ञानाचा

पुण्यातील

चक्क रिमोटद्वारे

केल्याचा

प्रकार समोर आला आहे

नुकतीच पुण्यातील भोसरी

एम आ य डी सी मध्ये

वीजचोरीची घटना उघडकीस

आली. विशेष म्हणजे गेल्या

दोन वर्षांपासून ही चोरी

करण्यात येत होती. अखेर

महाराष्ट्र राज्य वीज वितरण

कारवाई करून या औद्योगिक

ग्राहकावर कारवाई केली

आहे. कंपनीच्या मालकाकडून

तब्बल १९ लाख १९ हजान

३६३ रुपयांचा दंड वसूल

करण्यात आल्याची माहिती

महावितरणकडून

आली आहे

अधिकाऱ्यांर्न

घडते.

वीजचोरी

कंपनीच्या

पुणे, दि. ८ (वार्ताहर)

સેન્ટલ બેંક ઓક ઈન્ડિયા सेन्ट्रल बेंक ओफ इंडिया CENTRAL BANK OF INDIA

जामे जमशेद चॅरिटी बिलिंडग खोदादाद सर्कल दादर (पूर्व) मुंबई

### (नियम-८(१) पहा) किञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार सेंटल बँक ऑफ इंडिया, खोडादड सर्कल शाखाचे प्राधिकृत अधिकारी गात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (१२) आणि १३ (२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर दिनांव २८/०५/२०२५ रोजीस मागणी सुचना जारी करून **कर्जदार श्री. सचिन सुरेश काकडे आणि श्रीमर्त** ज्योती सचिन काकडे यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. २८,१३,४३६.२२ रुपये (रुपये अट्ठावीस लाख तेरा हजार चारशे छत्तीस आणि बावीस पैसे फक्त) ((जी २८.०५.२०२५ रोजी देय **असलेली मुद्दल आणि व्याज दर्शवते),** अधिक २८.०५.२०२५ रोजीपासून व्याज आणि अन्य प्रभा या रकमेची परतफेड सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

बँकेची संपूर्ण थकीत रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सदर सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ नियम च्या ८ अन्वये ४ **ऑगस्ट** २०२५ रोजीस घेतला आहे.

विशेषतः कर्जदार, हमीदार सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस रक्कम रु. २८,१३,४३६.२२ रुपये (रुपये अट्टावीस लाख तेरा हजार चारशे छत्तीस आणि बावीस पैसे फक्त) ((जी २८.०५.२०२५ रोजी देय असलेली मुद्दल आणि व्याज दर्शवते), अधिक व्याज आणि अन्य प्रभार च्या अधीन राहील.तारण मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ऑक्टचे कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरतूदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

### स्थावर मिळकतीचे वर्णन:

फ्लॅट क्रमांक ८/६०३, ओम साई रेसिडेन्सी'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत सहाव्या मजल्यावर ४५८ चौरस फूट चर्टई क्षेत्रफळ, निळजे स्टेशन रोड, लोढा हेवन, गाव - निळजे, कल्याण - शील रोड. डोंबिवली (पूर्व), तालुका - कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र

(प्राधिकृत अधिकारी), सेंट्रल बँक ऑफ इंडिया

जाहीर सूचना गणेश सिद्धी १ सहकारी गृहनिर्माण संस्था मयादित राम मंदिर रोड, बाभाई, बोरिवली (प.), मुंबई -४०००९२.

सर्वसामान्य जनता आणि गणेश सिद्धी १ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित च्या सदस्यांना गेटीसीद्रारे कळविण्यात येते की. संस्थेचे सदस्य असलेले **श्री. प्रभाकर गोविंद बामणे आणि** श्रीमती शभांगी प्रभाकर बामणे, ज्यांच्याकडे फ्लॅट क्रमांक ७०३ मधील भागभांडवल आणि हितसंबंध आहेत, त्यांचे निधन अनुक्रमे २५.०४.२०२१ रोजी आणि ०६.०५.२०२४ रोजी झाले

आहे. त्यांच्या कायदेशीर वारसांनी हे भागभांडवल आणि हितसंबंध त्यांच्या नावावर हस्तांतरि

कायदेशीर वारसानी आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत, ज्यात मृत्यू प्रमाणपत्रे आणि फ्लॅ कमांक ७०३ मधील भागभांडवल आणि हित्संबंध हस्तांतरणाबाबत, त्यांच्यात कोणतेही वाट नाहीत याची पष्टी करणारे संयक्त प्रतिज्ञापत्र यांचा समावेश आहे. उपनियमांनसार आवश्यक असले नुकसानभरपाईचे बंधपत्र (Indemnity Bond) देखील सोसायटीला कायदेशीर वारसांकड्न प्राप

फ्लॅट क्रमांक ७०३ मधील मयत सदस्यांचे भागभांडवल आणि हितसंबंध हस्तांतरित करण्या इतर कोणताही संभाव्य वारस कायदेशीर वारस दावेदार किंवा आक्षेप घेणारा असल्यास त्यांनी य पुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासन **पंचेचाळीस (४५) दिवसांच्या आत** आपले दावे किंवा आ**क्षे** नेखी स्वरूपात **ॲडव्होकेट संजय नाना सावंत** याचे कडे सादर करावेत

वरील निर्धारित कालावधीत कोणतेही दावे किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास, सोसायटी आपल उपनियमांनसार फ्लॅट क्रमांक ७०३ मधील मयत सदस्यांचे भागभांडवल आणि हितसंबंध कायदेश

सार्वजनिक सूचना

माझ्या क्लायंट, श्री. सुरेंद्र रामसेवक सिंग यांच्या वतीने सार्वजनिक सूचना जारी करण्यात येत

आहे की, ते प्रौढ, भारतीय रहिवासी आहेत व ते फ्लॅट क्रमांक १०९, पहिला मजला, नीरज

पार्क इमारत क्रमांक १, नीरज पार्क सीएचएस लिमिटेड, काशी विश्वनाथ नगर, आर.एन.पी

पार्क, भाईंदर पूर्व, जिल्हा ठाणे - ४०१ १०५ येथील मालक/रिहवासी आहेत व यापुढे सदर

फ्लॅट म्हणून ओळखले जातील आणि ते नीरज पार्क सीएचएस. लिमिटेडचे खरे सदस्य आहेत व

यापुढे ते सोसायटी म्हणून ओळखले जातील आणि शेअर सर्टिफिकेट क्रमांक ०६ अंतर्गत २६ ते

३० (दोन्ही समाविष्ट) असलेले प्रत्येकी ५०/- रुपयांचे पूर्ण भरलेले पाच शेअर्स धारण करतात

श्री. श्रीधर महाबळेश्वर हेगडे हे वरील फ्लॅटचे मूळ मालक होते, तसेच सोसायटीच्या

मांडवलातील शेअर्स आणि हितसंबंध होते. त्यांनी ९ जुलै १९९४ रोजी झालेल्या विक्री

करारानसार मेसर्स शालिमार कन्स्टक्शन कंपनीकडन हा फ्लॅट खरेटी केला होता आणि संपर्ण

मोबदला देऊन फ्लॅटचा रिकामा आणि शांततापूर्ण ताबा घेतला होता. श्री. श्रीधर महाबळेश्वर

हेगडे यांचे २३.०८.२००० रोजी निधन झाले आणि त्यांनी त्यांच्या पश्चात खालील वारस आणि

ए) श्री. महाबळेश्वर हेगडे वडील, बी) श्रीमती वरमलक्ष्मी एम. हेगडे आई, सी) गुरुपाद एम

हेगडे - भाऊ, डी) विश्वनाथ एम. हेगडे - भाऊ, ई) वेंकटरमण एम. हेगडे भाऊ, एफ) दत्तात्रय

एम. हेगडे भाऊ. सदर मृत व्यक्ती अविवाहित होती आणि कोणत्याही मुलीशी विवाहित नव्हती.

थ्री. श्रीधर महाबळेश्वर हेगडे यांच्या निधनानंतर, त्यांचे भाऊ, श्री. दत्तात्रय एम. हेगडे यांनी

न्यांच्या वारसांच्या संमतीने सोसायटीकडे सदर फ्लॅटचे हस्तांतरण करण्यासाठी अर्ज केला होता

त्यानंतर सोसायटीने १६.०३.२००३ रोजी सदर फ्लॅट हस्तांतरित केला आणि त्यांना सोसायटीचे

खरे सदस्य म्हणून स्वीकारले. २० मार्च २००३ रोजी झालेल्या विक्री करारानुसार

श्री. दत्तात्रय एम. हेगडे यांनी सदर फ्लॅट श्री. शिवदयाल मंगलचंद शर्मा यांना विकला. त्यात नमूद

केलेल्या अटी आणि शर्तीनुसार श्री. शिवदयाल मंगलचंद शर्मा यांनी सदर फ्लॅंट

थ्री. सुरेंद्र रामसेवक सिंग (माझे क्लायंट) यांना विकला आणि ते सदर फ्लॅटचे खरे सदस्य झाले.

जर कोणत्याही व्यक्तीने सदर दुकानाच्या आणि मृत व्यक्तीच्या कोणत्याही वारसांच्या आणि

कायदेशीर प्रतिनिधींच्या बाबतीत विक्री, भेटवस्तूंच्या देवाणघेवाणी, धारणाधिकार याद्वारे

कोणताही हक्क, मालकी हक्क किंवा आक्षेप घेतला असेल, तर तो सचना प्रकाशित झाल्यापासन

१५ दिवसांच्या आत माझ्या कार्यालयाच्या पत्त्यावर दुकान क्रमांक ३, तळमजला, अनुराग

सीएचएस लिमिटेड, आर.एन.पी. पार्क, आर.एन.पी. गार्डनसमोर, भाईंदर (पूर्व) जिल्हा

व यापढे ते सोसायटीच्या भांडवलातील शेअर्स आणि हितसंबंध असे म्हटले जातील.

कायदेशीर प्रतिनिधी सोडले आहेत, ज्याद्वारे ते शासित होते :

आणि मृत व्यक्तीचे इतर कोणतेही वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी नाहीत

वारसांच्या नावे हस्तांतरित करण्यास स्वतंत्र असेल अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधा ॲडव्होकेट संजय नाना सावंत

मो. ९८१९२२११४६

ठिकाण: मुंबई

दिनांकः ०९/०८/२०२५

सही ( यशवंत संखे

गणेश सिद्धी १ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

### छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर कार्यकारी अभियंता (इमारत विभाग)

दुरध्वनी क्रमांकः (०२४०) पत्ता : महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर कार्यकारी अभियंता (इमारत विभाग) मुख्य फॅक्स क्रमांक : (०२४०) २३३१२१३ कार्यालय : टाऊन हॉल, छत्रपती संभाजीनगर-४३१००१ ई-निविदा (मदतीसाठी संपर्क) -मो.९९२२५०९६९७ जा.क्र./मनपा/काअभि/ इमारत / १७८/२०२५ दिनांक : ०७/०८/२०२५

स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत शिवाजीनगर, रमानगर व सलीम अली पार्कंग येथील जुन्या Transfer Station चे Upgradation करणे बाबत Tender ID-2025\_AMCA\_1208771\_1

कामाचे नाव

(निविदा रक्कम रू. २,२७,०९,९७१ /-) नोट : या निविदेची विस्तृत माहिती संकेतस्थळ www.mahatenders.gov.in वर उपलब्ध आहे.

जा.क्र./मनपा/काअभि/ इमारत / १७८/२०२५

कार्यकारी अभियंता (इमारत विभाग

निविदा भरण्याची अंतिम

दिनांक

22/02/2026

### फ्रंटियर कॅपिटल लिमिटेड

सीआयएन: L65990MH1984PLC033128

नोंदणीकत कार्यालय : १२०६, प्लॉट नं. ४५३, लोढ़ा सप्रीमस, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, डेलिसले रोड, मुंबई - ४०० ०१३ वेबसाइट : www.frontiercapital.in ईमेल : frontierleasing1984@gmail.com

### ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश (ईपीएस वगळता रक्कम लाखांमध्ये) तिमाही अखेर वर्ष अखेर ३०.०६.२०२५ ३०.०६.२०२४ ३१.०३.२०२५ विवरण 38.03.202 अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) 18.67 21.24 एकूण उत्पन्न 13.86 8.11 3.23 10.16 30.00 करपूर्व कालावधीसाठी नफा/(तोटा)

लेखापरीक्षित । 68.82 29.63 कर पश्चात कालावधीसाठी नफा/(तोटा) 3.23 9.79 कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) 9.79 29.63 8.11 3.23 इक्विटी शेअर भांडवर 1,676.22 1,676.22 1,676.22 1,676.22 -1,401.15 उत्पन्न प्रति शेअर (चालू आणि खंडित केलेल्या कार्यचलनाकरिता) 0.05 0.02 0.06 0.18 . मूलभूत 0.02 0.18

१. ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वरील स्वतंत्र आर्थिक निकालांचे ऑडिट समितीने पुनरावलोकन केले आहे आणि ८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांना मान्यता दिली आहे

वरील माहिती सेबी (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या तिमाही आणि वर्षअखेरच्या आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. तिमाही संपलेल्या आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट (www.bseindia.com) आणि कंपनीच्या

वेबसाइट (www.frontiercapital.in) वर उपलब्ध आहे. खाली दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून ते पाहता येते.

कंपनी प्रामुख्याने वित्तपुरवठा करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनीच्या सर्व क्रियाकलाप मुख्य व्यवसायाभोवती फिरतात शिवाय, कंपनीचे भारताव्यतिरिक्त कोणतेही वेगळे भौगोलिक विभाग नाहीत, त्यामुळे इंडियन एएस १०८ ऑपरेटिंग सेगमेंट्स च्य बाबतीत दुसरा कोणताही अहवालयोग्य विभाग नाही. . मागील कालावधीचे आकडे तुलनात्मक करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुनर्गठित/पुनर्वर्गीकृत करण्यात आले आहेत.

**तारीख:** ०८.०८.२०२५

हिंजवडीत दुचाकी

चालकांमध्ये फ्री

स्टाईल हाणामारी

पिंपरी चिंचवड,

दि. ८ (वार्ताहर)

:हिंजवडीमध्ये दोन

दुचाकी चालकांमध्ये

हाणामारी झाली. या

घटनेचा सीसीटीव्ही

मारहाण केली नागरिकांनी मात्र नेहमी प्रमाणे बघ्याची भूमिका

घेतली. अखेर वाहतूक वार्डनच्या मध्यस्तीने हाणामारी थांबली. हिंजवडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वर्दळ असते, वाहतूक कोंडी

असते. वाकड च्या

दुचाकी घालणाऱ्या

दुचाकी चालकाला

दुसऱ्या दुचाकी

चालकाने जाब

आडवी दुचाकी

विचारला. त्यांच्यात

घालणाऱ्या दुचाकी

चालकाने त्याच्या

शाब्दिक चकमक झाली.

दुचाकीला धक्का दिला.

दिशेने जाणाऱ्या वाहतूक कोंड्रमधून आडवी

व्हिडीओ व्हायरल होत आहे. हिंजवडीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली दोघांनी एकमेकांना बेदम



फ्रंटियर कॅपिटल लिमिटेडकरिता मयूर दोशी

### टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टम्स लिमिटेड

Keeping Promises Since 1994 कॉपॉरेट आयडेंटिफिकेशन क्रमांक : L63090MH1995PLC091063

**नोंदणीकत कार्यालय :** ७ वा मजला, चांदिवली पेटोल पंपासमोरील टी-स्क्वेअर, साकीनाका अंधेरी (पूर्व) मुंबई शहर महाराष्ट्र ४०००७२ भारत दुरध्वनी : +९१-२२-६६४४९५०० फॅक्स : +९१-२२-६६४४९५८५ ईमेल : info@ttspl.in वेबसाइट : www.ttspl.in

याद्वारे सूचना देण्यात येते की टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टम्स लिमिटेड (कंपनी) ची आर्थिक वर्ष २०२४–२०२५ साठीची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम सोमवार, ०१ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० (भाप्रवे) वाजता होणार आहे जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी),/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे. बैठकीचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मानले जाईल

कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन करून, ८ एप्रिल २०२० रोजीचे परिपत्रक क्रमांक १४/२०२० १३ एप्रिल २०२० रोजीचे परिपत्रक क्रमांक १७/२०२०; ५ मे २०२० रोजीचे परिपत्रक क्रमांक २०/२०२०: १३ जानेवारी २०२१ रोजीचे परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ आणि ५ मे २०२२ रोजीचे परिपत्रक २/२०२२; त्यानंतर २८ डिसेंबर २०२२ रोजीचे परिपत्रक क्रमांक १०/२०२२ आणि ११/२०२२; कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) एकत्रितपणे परिपत्रके म्हणून संबोधले जाते आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) यांनी जारी केलेले परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ आणि ९/२०२४ दिनांक १३ मे २०२२ रोजी जारी केलेले त्यांचे परिपत्रक क्र. सेबी/ एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि. ५ जानेवारी २०२३, परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीमडीपीओडी-२/पी/ सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ (एकत्रितपणे सेबी परिपत्रके म्हणून संबोधले जाते) द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना वार्षिक अहवाल २०२४-२०२५ सह इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ०८ ऑगस्ट २०२५ रोजी पाठवण्यात आली आहे.

ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी किंवा डिपॉझिटरी सहभागी (ना) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (वार्षिक अहवालासह) कंपनीच्या वेबसाइटवर २०२४-२५ वर आणि एनएसई वेबसाइट www.nseindia.com आणि वेबसाइट https://www.evoting.nsdl.com च्या वेबसाइटवर देखील अपलोड केली आहे.

सदस्य केवळ / सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होण्याच्या सुचना च्या सूचनेत दिल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्यासाठी केली जाईल.

वेळोवेळी सुधारित कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ चे पालन करून, (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ४४ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) नुसार, कंपनीला वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर होणाऱ्या प्रस्तावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा अधिकार वापरण्याची सुविधा प्रदान करताना आनंद होत आहे. कंपनीने रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची, व्हीसी/ओएव्हीएमद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याची आणि वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटिंगची सुविधा प्रदान करण्यासाठी एनएसडीएलला नियुक्त केले आहे. संबंधित माहिती खालीलप्रमाणे आहे :

	٠,			भारतीय प्रमाण वेळेनुसार)				
	बी.	रिमोट ई-व्होटिंग संपण्याचा दिवस, तारीख आणि वेळ	:	रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५ (संध्याकाळी ५:०० वाजता				
	षा.			भारतीय प्रमाण वेळेनुसार)				
	सी.	कट-ऑफ तारीख	:	मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५				
l	डी.	एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि कंपनीच	र्गी सद	स्य झालेली कोणतीही व्यक्ती कट-ऑफ तारखेला म्हणजेच				
	હા.	मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५ रोजी शेअर्स धारण करते. एजीएमच्या सूचनेमध	ध्ये नम्	द केलेल्या ई–व्होटिंगसाठी सूचनांचे पालन करा.				
ı	<del>∫</del> \$.	जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहणार आहेत आणि व	ज्यांनी	रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही ते एजीएम दरम्यान				
	ş.	प्रदान केलेल्या ई–व्होटिंग सिस्टमद्वारे त्यांचे मतदानाचे अधिकार वापरू शकतील.						
		ज्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर	आणि	कट–ऑफ तारखेपूर्वी शेअर्स मिळवले आहेत,				
		ते evoting@nsdl.co.in किंवा info@ttspl.in वर विनंती पाठवून	यूजर	आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर एखादा				
	एफ.	सदस्य रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएलकडे आधीच नोंदणीकृत असेल, तर	संदस्य	। त्यांचा विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो				
		आणि त्यांचे मतदान करू शकतो.						
		सदस्यांना हे लक्षात ठेवण्याची विनंती आहे की,						
	जी.	१) रविवार, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ०५:०० नंतर एनएसडीएल	रिमोट	ई-व्होटिंग मॉड्यूल मतदानासाठी अक्षम करेल; आणि				
	जा.	२.) ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आधीच मतदान केले आहे ते उपस्थित						
ı	I	and the treatment of the treatment and	6	, ,				

त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान त्यांचे मतदान करण्याची संधी असेल. डीमटेरियलाइज्ड पद्धतीने, भौतिक पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत केलेले नाहीत अशा सदस्यांसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान मतदान करण्याची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेमध्ये प्रदान केली आहे.

कोणत्याही शंका असल्यास, सदस्य httpl://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात सदस्यासाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि सदस्यासाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात, किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल करू शकतात र्किवा Bhavik.trivedi@mum.ttspl.in या ईमेलवर कंपनीशी संपर्क साधू शकतात. हे ईमेल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाशी संबंधित तक्रारींचे

टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टम्स लिमिटेडच्या वतीने आणि त्यांच्या वतीने

: शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५ (सकाळी ९:०० वाजता

भाविक त्रिवेदी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक : ०९ ऑगस्ट, २०२५

सदस्यता क्रमांक: ए४९८०७ पत्ता : ७ वा मजला टी-स्क्वेअर चांदिवली पेटोल पंपासमोर साकीनाका, अंधेरी (पर्व) मंबई शहर - ४०००७२, महाराष्ट्र, भारत

U GRO

दिनांक : ०९/०८/२०२५

ठाणे−४०१ १०५ येथे पाठवावा.

वकील निर्भय आर. दुबे

ठिकाण : भाईंदर

यूग्रो कॅपिटल लिमिटेड ४ था मजला, टॉवर ३, इक्रिनॉक्स बिझनेस पार्क, एलबीएस रोड, कुर्ला, मुंबई ४०० ०७०

### स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

नीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शीअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८ व ९ च्या तरतूदीसह स्थावर मा विक्रीकरिता (प्रतिभूत धनको) १५ दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना.

सुरक्षित मालमत्ता / **यूग्रो कॅपिटल लिमिटेड (सुरक्षित कर्जदार)** यांच्याकडे गहाण ठेवली आहे / आकारली आहे त्याचा ताबा सरक्षित कर्जदाराच्या अधिकत अधिकाऱ्याने घेतलेले हे घर **जसे आहे तसे आहे, जसे आहे तिथे आ**हे **आणि जे काही आहे तिथे आहे या स्वरूपात** खाली नमूद केलेल्या तारखेला आणि वेळेला विकले जाईल, जेणेकरून येथे नमूद केलेल्या कर्जदार आणि हमीदारांकडून सुरक्षित कर्जदाराला देय असलेल्या रकमेच्या वसुलीच्या तारखेपर्यंतचे पुढील व्याज आणि इतर खर्च वसूल होतील. राखीव किंमत, इसारा रक्कम ठेव (इरठे) आणि इरठेची शेवटची तारीख देखील येथे खाली नमूद केली आहे

अ.	कर्जदार/हमीदाराचा तपशील	मागणी सूचना	लिलाव	तपशील					
क्र.		तपशील							
٤.	१. मे. जयेश स्टोरेज प्रॉप जयेश जयंतीलाल	सूचनेची तारीख :	राखीव मूल्य	₹. ३,८१,९४,२००/−					
	२. जयेश जयंतीलाल देखिया ३. पुनम जयेश देखिया ४. जयंतीलाल प्रेमजी देखिया एलएएन: एक्सीएफएएचऑएसईसी००००१००५४३२ आणि एक्सीएफएमएचऑएसई	२२.१०.२०२४	इरठे	रु. ३८,१९,४२०/ <b>-</b>					
			ईएमडी जमा करण्याची शेवटची तारीख	२९-०८-२०२५					
		थकित रक्कम : रु. ३,०६,७७,६४२/— २२.१०.२०२४ अनुसार	लिलावाची तारीख	३०-०८-२०२५					
			लिलावाची वेळ	११.०० ते १.०० पर्यंत					
			विस्तार मूल्य	₹. १,००,०००/ <b>-</b>					
पाला	जिसमें क्यांच र प्रशास प्रात्मानेना पर्व भग आणि भग्नेन अपलेला गोटाम व मि क १६९/७, १७१/१९मी आणि								

१८७१/६, ठाणे भिवंडी रोडजवळ व माहिक कंपाउंड, गाव रहानाळ, ता. भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र, पिन कोड-४२१ ३०२ व

१. नॅशनल इंजिनीअर्स	सूचनेची तारीख :	राखीव मूल्य	रु. ८९,२६,२००/-
२. मीरा रमेश प्रजापती	04.88.8088	इरठे	रु. ८,९२,६२०/−
३. रमेश जगदिश प्रजापती ४. शुभम इंजिनीअरिंग वर्क्स एलएएन :		इरठे जमा करण्याची अंतिम तारीख	२९.०८.२०२५
युजीएमयुएमटीएच००००००एसआय५४		लिलाव तारीख	३०.०८.२०२५
	43,32,002/-		११.०० ते ०१ पर्यंत
	०५.११.२०२४ अनुसार	विस्तार मल्य	₹ 2 00 000/ <del>-</del>

रक्षित मालमत्तेचे वर्णन : स्थावर मालमत्तेचा सर्व भाग आणि भुखंड असलेल्या इंडस्टीयल युनिट क्रमांक २२०, २ रा मजला बेल्डींग ई/६ भूमी वर्ल्डमध्ये, हॉटेल् गोपालजवळ, ऑफ मुंबई आग्रा रोड, सर्व्हे क्र. ६९/६, ५७/३, ५७/२ गाव पिंपळस

ी, तालुका भिवडी, जिल्हा ठाण ४२१ ३०२	, पिनकाड: ४२१ ३०	٠२.	
१. न्यू ओसवाल पेपर बॅग को.	सूचनेची तारीख :	राखीव मूल्य	<b>रु. २,५६,६४,१७५/</b> -
२. आशा गडा गडा	04-03-2024		
३. गडा सचिन केशवजी		इरठे	रु. २५,६६,४१७/-
एलएएन :		इरठे जमा करण्याची	२९.०८.२०२५
यूजीएमयूएमएसएस०००००५५६०१		अंतिम तारीख	
	थकवाकी रक्कम रु. :	लिलाव तारीख	३०.०८.२०२५
	२,५४,६७,७०८.००/-	लिलाव वेळ	११.०० ते १.००
	०५.०३.२०२५ अनुसार	£	T 0/

रुक्षित मालमत्तेचे वर्णन : मनसुबा को=ऑप. हा. सो. लि. मधील ५ व्या मजल्यावरील ७४० चौरस फुट कार्पेट क्षेत्रफळ सलेले फ्लंट क्रमांक ५०१, मोजमापित असलेले सर्व जमीन आणि इमारतीचे तुकडे आणि पार्सल व सीटीएस क्रमांक २८ , टीका क्रमांक १५, नौपाडा गावातील, राम गणेश गडकरी पथ, घंटाळी, नौंपाडा, ठाणे पश्चिम ४०० ६०२.

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी, कृपया **यू ग्रो कॅपिटल लिमिटेड**/सुरक्षित कर्जदाराच्या वेबसाइटवर दिलेल्य लिंकचा संदर्भ घ्या. म्हणजेच www.ugrocapital.com किंवा authorised.officer@ugrocapital com वर अधोस्वाक्षरीकर्त्याशी संपर्क साधा

. iक : ०९.०८.२०२५

# आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया लिमिटेड

ठिकाण : मुंबई

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्रमांक ७०५, ७ वा मजला, लोढा सुप्रीमस, कांजुरमार्ग व्हिलेज रोड, कांजुरमार्ग (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र – ४०० ०४२ फोन क्रमांक : +९१–२२–६६०९०६००; फॅक्स क्रमांक: +९१–२२–६६०९०६०१ ईमेल : corporate.india@rhimagnesita.com वेबसाइट : www.rhimagnesitaindia.com

रिमोट ई-व्होटिंग सुरू होण्याचा दिवस, तारीख आणि वेळ



### ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निकालांचा सारांश

(सर्व रक्कम लाख रुपयांमध्ये, अन्यथा नमूद केलेला अहवाल)

		स्थायी				एकत्रित			
अ.	विवरण	तिमाही अखेर ३०	तिमाही अखेर ३१	तिमाही अखेर ३०	वर्ष अखेर ३१	तिमाही अखेर ३०	तिमाही अखेर ३१	तिमाही अखेर ३०	वर्ष अखेर ३१
क्र.		जून, २०२५	मार्च, २०२५	जून, २०२४	मार्च, २०२५	जून, २०२५	मार्च, २०२५	जून, २०२४	मार्च, २०२५
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८०,५२६.९२	७५,५४५.४२	७०,११५.४८	२८९,१८६.०१	९६,०३१.५६	९१,७९६.८०	८७,८७५.८९	३६७,४४९.५०
२	कालावधीकरिता निव्वळ नफा	६,२३३.४३	५,०८०.७६	१०,९१२.०५	३०,०८६.३४	४,७९२.९८	३,७८२.७४	९,८१४.४९	२६,२६५.८१
ж.	कालावधीकरिता निव्वळ नफा (करपूर्व, अपवादात्मक आणि अतिविशेष बाबी*)	४,६५४.०३	३,६३९.२८	८,१६४.०४	२२,३००.२९	३,५२६.७९	३,६१८.२१	७,२८८.०६	२०,२५१.२८
8	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ (तोटा) (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)		३,५९२.१३	८,१६२.४७	२२,२६९.७८	३,५१८.६८	३,५२३.६०	७,२८६.३३	२०,१७२.८२
ч.	इक्किटी शेअर भांडवल (प्रति शेअर दर्शनी मूल्य रु. १/-)	६२,०६५.०१	२,०६५.०१	२,०६५.०१	२,०६५.०१	२,०६५.०१	२,०६५.०१	२,०६५.०१	२,०६५.०१
ĸ	मागील लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)				४०५,४८०.८५				३९७,७९६.५२
0	प्रति इक्तिटी शेअर मूलभूत आणि सौम्य उत्पन्न (प्रति शेअर १ रुपये दर्शनी मूल्य) (रु.)	२.२५	१.७६	<b>3.</b> 94	१०.८०	१.७१	१.७५	<b>3.43</b>	९.८१

अलेखापरीक्षित आर्थिक निकालांसाठी सूचना:

- १. वरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या तिमाही आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. तिमाही आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे : www.bseindia.gov.in आणि www.nseindia.com आणि कंपनीच्या वोबसाइट : www.rhimagnesitaindia.com वर व क्यूआर कोड खाली दिलेला कोड स्कॅन करूनही ते पाहता येईल.
- २. कंपनीकडे वरील कालावधीकरिता अहवालाच्या अतिविशेष व अतिरिक्त बाबींकरिता काही नाही. ३. %ईपीएस ३० जून २०२५, ३१ मार्च २०२५ आणि ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहींसाठी वार्षिक नाही.



संचालक मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने सही/-परमोद सागर अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ (डीआयएन – ०६५००८७१)

स्थान : गुरुग्राम दिनांक : ८ ऑगस्ट २०२५